



by P. N. Gadgil & Sons

02<sup>nd</sup> June, 2023

To,  
The Corporate Relationship Department,  
BSE Limited  
1<sup>st</sup> Floor, PJ Towers,  
Dalal Street,  
Mumbai 400 001

Ref: BSE Scrip Code – 543709 Ref: Symbol – GARGI

**Sub: Submission of the Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015**

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and all other applicable regulations, if any, we enclose the copies of the following newspaper advertisements titled 'Notice of Annual General Meeting' published on 02<sup>nd</sup> June, 2023:

Particulars	Newspaper	Language	Editions
Notice of Annual General Meeting	Financial Express	English	All
	Loksatta	Marathi	All

This is for your information and records please.

Thanking you,

Yours sincerely,  
For **PNGS Gargi Fashion Jewellery Limited**

**Bhargavi Kulkarni**  
Company Secretary and Compliance Officer  
ICSI M. No. A63292

**PNGS GARGI FASHION JEWELLERY LIMITED** (w.e.f. 02/11/2022)

CIN: - U36100PN2009PLC133691 (Formerly known as PNGS Gargi Fashion Jewellery Private Limited (from 21/09/2022 to 01/11/2022), P. N. Gadgil & Sons Gargi Costume Jewellery Private Limited (from 22/09/2021 to 20/09/2022) & Resonant Consulting Private Limited (till 21/09/2021))

Registered Office : S. No. 37/1 & 37/2, Near Lokmat News Paper, Wadgaon Khurd, Pune 411041

www.gargibypng.com www.gargi.shop Email-Id: info@gargibypng.com

India +91 020 2991 1980 / 81 / 82 Fax 020 2991 1982

# Risk appetite likely to affect credit profile of some banks

FE BUREAU  
New Delhi, June 1

A RISE IN risk appetite among Indian banks highlights the importance of assessing the ability of individual lenders to withstand expected and unexpected balance-sheet stress as part of the analysis of their intrinsic creditworthiness, Fitch Ratings on Thursday said in a report.

Banks' loan growth over the financial year ended March 2023 (FY23) reached 15.4%, the highest since FY12.

"We believe, this partly reflected the pent-up credit demand following the Covid-19 pandemic, as well as strong nominal GDP growth, and we expect some normalisation in FY24," the global rating agency said on Thursday.

However, rapid loan growth and higher exposure to certain



asset classes are also likely to indicate greater risk appetite and could affect risk profiles, the report said, adding that increasing risk appetite reflects in part banks' efforts to boost returns after funding costs rose over 2022, even as they manage asset growth relative to capital.

Notably, credit card lending and personal loans exposure

rose to 10.2% of system loans by FY23, from 7.5% in FY18, it said.

"We view such unsecured categories as most vulnerable to potential stress, though exposures among our rated entities remain manageable, and improvements in risk controls and loan-book granularity should help to reduce risks associated with any future

asset-quality deterioration relative to previous cycles. We also expect tighter regulatory supervision to slow unsecured lending in the year ahead," the Fitch report said.

Exposure to non-bank financial corporations (NBFCs) within the services sector has also risen, from 6.5% of total system loans in FY18 to 10.5% in FY23. Funding pressures and asset-quality risks among NBFCs have receded since the sector underwent a stress period in 2019. These loans are typically provided to well-established private and state-owned entities, so they carry less risk than unsecured lending.

However, NBFCs, like banks, are also increasing their risk appetite. It expects banks to continue to lend to the sector, but at a slightly slower pace as more banks run up against regulatory sectoral concentration caps.

## Irdai issues draft Bima Vahak guidelines

MITHUN DASGUPTA  
Kolkata, June 1

INSURANCE REGULATOR IRDAI on Thursday issued a draft guidelines for Bima Vahak (BV) to establish a "dedicated distribution channel" which will be focused on enhancing insurance in every gram panchayat of the country.

Coming out with an exposure draft on Bima Vahak, the regulator said its objective is to identify and develop resources locally who understand and appreciate local needs within every gram panchayat and village, especially encouraging, onboarding of women who can gain trust of locals as Bima Vahaks for distribution and servicing of insurance products.

The draft guideline proposes corporate Bima Vahaks and individual Bima Vahaks for the distribution channel. A corporate Bima Vahak means any legal person registered in accordance with the respective laws of the country and engaged by an insurer, while an individual Bima Vahak means any individual either appointed by an insurer or by a corporate Bima Vahak. A Bima Vahak should sell and service the Bima Vahak products approved by the Irdai.

● MFI-FOCUSED NBFCs' MARKET SHARE RISES TO 38%

## MFI assets seen growing 25-30% in FY24: Report

AJAY RAMANATHAN  
Mumbai, June 1

ASSETS UNDER MANAGEMENT of microfinance institutions are expected to grow 25-30% year-on-year (y-o-y) in 2023-24 (April-March), aided by an improvement in the asset quality and higher margins, CRISIL Ratings said in a report on Thursday.

The return on managed assets of these lenders is expected to rise to 3% in 2023-24 from 1.5-2% in 2022-23. The improvement in profitability will be driven by adoption of risk-based loan pricing and improved credit underwriting, which would lead to higher margins and lower credit costs, respectively, the credit rating agency said.

The market share of microfinance-focused non-bank lenders rose to 38% as of December 2022, from 31% as of March 2020. The improvement in market share of these lenders has been aided by Reserve Bank of India's removal of pricing caps on microfinance lenders, say analysts.

Overall, assets under management of microfinance lenders are estimated to have surpassed ₹3.4 trillion as on March 31, with microfinance-

RBI's revised regulatory framework will hold NBFC-MFIs in good stead as it will help build balance sheet buffers and support the credit profiles of these entities

focussed NBFCs outpacing small finance banks, universal banks and other lenders.

Specifically, microfinance institutions have been growing at a rapid pace in underpenetrated states like Uttar Pradesh and Bihar.

While joint liability group has been popular among microfinance borrowers, individual loans have gained significant traction.

"It is my understanding that more penetrated states have seen JLG breakdown and attendance levels are well below pre-Covid levels," brokerage firm Anand Rathi said in a note. "One of the likely causes is MFIs are moving towards higher individual loans. So, low-penetration states will still see JLG as prime importance."

The ticket-size of microfinance institutions has risen by 10-15% in the last two financial years across segments, and

this has led to the growth in overall assets under management. While credit costs had peaked at 4-5% in the past two fiscals due to COVID-19-related challenges, they fell to 3.0-3.5% during April-December on an annualised basis.

Credit costs are expected to further decline to 2.0-2.5% in 2023-24 as a sizeable portion of assets under management comprises disbursements made in the past 12-15 months and these have exhibited strong collection efficiency of 98-99%.

The central bank's revised regulatory framework will hold NBFC-MFIs in good stead as it will help build balance sheet buffers and support the credit profiles of these entities, the CRISIL report said.

As per RBI's revised norms for MFI lenders, the underwriting of loans is done on the basis of risk-based analysis and the risk premium is charged on the borrower. "The average interest yield on portfolio generated in the past 12 months is estimated to have risen by 150-250 bps. The resultant higher net interest margin along with lower incremental credit cost, should lift profitability to the pre-pandemic levels," says Prashant Mane, associate director, CRISIL Ratings.

## PNB reduces FD rates; ICICI Bank cuts MCLR

PUNJAB NATIONAL BANK on Thursday reduced the interest rate on one-year deposits by 5 basis points for an amount of below ₹2 crore. With this reduction, the interest rate for public, senior citizens, and super senior citizens stands at

at 6.75% per annum, 7.25% per annum, 7.55% per annum respectively. Currently, the fixed deposit rate of the bank ranges from 3.5-7.25% across tenures for the public.

Meanwhile, ICICI Bank on Thursday cut its marginal cost

of funds-based lending rate (MCLR) on shorter tenure loans by 15 basis points (bps), but increased the same on six-month and one-year tenures, according to the bank's website.

Post revision, the MCLR on overnight, one-month and

three-month MCLR gets reduced by 15 bps to 8.35%, 8.35% and 8.40%, respectively, while MCLR on six months has been raised by 5 bps to 8.75% and one-year rate has been hiked by 10 bps to 8.85%. —FE BUREAU

GB GLOBAL LIMITED (formerly known as Mandhana Industries Limited)										
Registered Office: 10 <sup>th</sup> FLOOR, DEV PLAZA, OPP. ANDHERI FIRE STATION S. V. ROAD, ANDHERI (WEST), MUMBAI - 400 058 Tel: 022-4353 9191, Email ID: cs@gbglobal.in, Website: www.gbglobal.in										
Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter & Year ended March 31, 2023										
Sr. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED		
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended		
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.12.2022	31.03.2023	31.03.2022	31.03.2022	31.03.2022
1	Total income	9,364.70	4,954.61	5,338.88	21,766.06	9,732.43	9,364.70	4,954.61	5,338.88	9,732.43
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	2,178.87	1,169.56	(44.23)	2,615.16	(5,214.30)	2,345.44	1,098.40	(65.94)	2,607.24
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	2,178.87	1,169.56	(48.13)	2,615.16	1,10,356.93	2,345.44	1,098.40	(69.84)	2,607.24
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	2,178.87	1,169.56	(423.64)	2,663.55	1,11,076.15	2,345.44	1,098.40	(445.35)	2,645.63
5	Total comprehensive income for the period (comprising profit/loss for the period after tax and other comprehensive income after tax)	2,310.32	1,105.40	(680.23)	2,720.85	1,10,819.56	2,345.44	1,034.23	(701.94)	2,712.93
6	Equity Share Capital	5,003.31	5,003.31	5,003.31	5,003.31	5,003.31	5,003.31	5,003.31	5,003.31	5,003.31
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,510.74	(860.58)	(1,454.13)	1,510.74	(1,454.13)	4,717.64	(1,057.17)	(1,476.22)	4,717.64
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)									
	EPS before Exceptional Items of Rs. 10/- each: Basic & Diluted (Rs.)	4.35	2.34	(1.02)	4.35	(10.78)	4.69	2.20	(1.49)	5.29
	EPS after Exceptional Items of Rs. 10/- each: Basic & Diluted (Rs.)	4.35	2.34	(1.02)	4.35	266.28	4.69	2.20	(19.73)	5.29

Notes:  
1) The above is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 are available on the Stock Exchanges websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.gbglobal.in.  
2) The above results for the year ended March 31, 2023, which have been subjected to audit by the Auditors of the Company were reviewed by the Audit Committee of Directors and subsequently approved by the Board of Directors at their meeting held on May 30, 2023 and at their adjourned meeting held on May 31, 2023, in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.  
3) The above financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard ("Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued there under. The results for the previous quarter have also been restated.

For GB Global Limited  
Sd/- Vjay Thakkar Managing Director Sd/- Dev Thakkar Chairman

Place: Mumbai Date: 31.05.2023

## PNGS GARGI FASHION JEWELLERY LIMITED

CIN: - U36100PN2009PLC133691

Formerly known as PNGS Gargi Fashion Jewellery Private Limited (from 21/09/2022 to 1/11/2022),

P. N. Gadgil & Sons Gargi Costume Jewellery Private Limited (from 22/09/2021 to 20/09/2022) &

Resonant Consulting Private Limited (till 21/09/2021)

Regd. Office: S. No. 37/1 & 37/2, Near Lokmat New Paper, Wadgaon, Khurd, Pune MH 411041

Email ID: investor@gargibypng.com website:

Phone No. - +91 020 2991 1980 Fax No. - 020 2991 1982

### NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

*Gargi*  
by P. N. Gadgil & Sons

NOTICE is hereby given pursuant to the applicable provisions under Companies Act, 2013 and applicable Rules thereunder read with relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities Exchange Board of India regarding conducting of Annual General Meeting ("AGM"), the Fourteenth ("14th") AGM of PNGS GARGI FASHION JEWELLERY LIMITED ("the Company") will be held on Friday, 30<sup>th</sup> day of June, 2023 at 12:00 Noon at Zapurza Museum of Art & Culture, ahead of Peacock Bay, Survey no. 65, Kudje, Pune - 411023 to transact the business as mentioned in the AGM Notice.

The notice of 14<sup>th</sup> AGM along with Annual Report for the financial year 2022-23 has been sent by email on 1<sup>st</sup> June, 2023 to all the members whose email IDs are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited ("RTA")/ Depositories. The notice of 14<sup>th</sup> AGM along with Annual Report for the financial year 2022-23 is also available on the website of the Company at [www.gargibypng.com](http://www.gargibypng.com) and on the website of stock exchange i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the website of Central Depository Services (India) Limited ("CDSL") at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) being the agency appointed by the Company for providing e-voting facility for the AGM.

Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), the Company is providing facility to its members, to cast their vote electronically ("remote e-voting") on all the resolutions as set forth in the Notice of AGM.

Members are requested to note the following details regarding the said AGM and remote e-voting there at:

-14<sup>th</sup> AGM will be held physically on Friday, 30<sup>th</sup> day of June, 2023 at 12:00 Noon at Zapurza Museum of Art & Culture, ahead of Peacock Bay, Survey no. 65, Kudje, Pune - 411023

-Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date, i.e. 23<sup>rd</sup> June, 2023, only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting through Ballot during the AGM;

-The remote e-voting period will commence on Tuesday, 27<sup>th</sup> June, 2023 (9:00 a.m.) will end on Thursday, 29<sup>th</sup> June, 2023 (5:00 p.m.), both the days inclusive;

-The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the member exercises the vote on the resolution, the member shall not be allowed to change it subsequently;

-Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, 23<sup>rd</sup> June, 2023 and wishing to participate in the e-voting may obtain User ID and password by sending an email to the Company at [investor@gargibypng.com](mailto:investor@gargibypng.com) or Company's Registrar and Transfer Agents, at [investor@bigshareonline.com](mailto:investor@bigshareonline.com) providing details such as name of the Member, DP ID/Client ID, User ID and password will be provided through email or SMS as per details of the member provided by the Depositories or available with the Registrars;

-The Company will also provide voting facility through Ballot during the AGM. The members attending the AGM and who have not already exercised their vote by remote e-voting will be able to exercise their vote during the AGM;

-The members who have exercised their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to exercise their vote at the AGM again;

-For any grievances connected with facility for e-voting, Members may contact - Ms. Bhargavi Kulkarni, Company Secretary & Compliance Officer by sending an email to [investor@gargibypng.com](mailto:investor@gargibypng.com)

-In case of any queries or issues regarding e-Voting on the CDSL e-Voting System, members may write an email to [helpdesk.evoting@cdsindia.com](mailto:helpdesk.evoting@cdsindia.com) or contact at toll free no. 1800 22 55 33. In case of any grievances connected with the facility for voting by electronic means, members may write to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL), Central Depository Services (India) Limited, A Wing, 25<sup>th</sup> Floor, Marathon Futrex, Mafatall Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to [helpdesk.evoting@cdsindia.com](mailto:helpdesk.evoting@cdsindia.com) or call at toll free no. 1800 22 55 33;

The Board of Directors have appointed M/s Dakshwate Apte & Associates, Practising Company Secretaries, through Mr. Raghunath Apte, Partner and failing him,

Mr. Abhijit Dakshwate, Partner, Practising Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize and conduct the e-voting and ballot voting during the 14<sup>th</sup> AGM and voting process in a fair and transparent manner.

Detailed instructions/ procedure for remote e-voting process is provided in the Notice of AGM.

Date: 1<sup>st</sup> June, 2023

Place: Pune

For PNGS Gargi Fashion Jewellery Limited

Sd/- Bhargavi Kulkarni

Company Secretary & Compliance Officer

ACS-63292

"IMPORTANT"  
Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

**R SYSTEMS INTERNATIONAL LIMITED**  
[Corporate Identity Number : L74899DL1993PLC053579]  
Registered Office: GF-1-A, 6, Devika Tower, Nehru Place, New Delhi-110019  
Corporate Office: C-40, Sector 59, NOIDA, Distt. Gautam Budh Nagar, U.P., India - 201 307  
Tel : +91 120 4303500; Website : www.rsystems.com; Email : rsil@rsystems.com

**ADDENDUM TO THE NOTICE OF 29<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING ("AGM") OF R SYSTEMS INTERNATIONAL LIMITED**

Pursuant to Section 160 of the Companies Act, 2013 (the "Act") read with Rule 13 of the Companies (Appointment and Qualifications of Directors) Rules, 2014, and other applicable provisions of the Companies Act, 2013, it is hereby notified to the shareholders of R Systems International Limited (the "Company") that the Company has received notice in writing proposing the name of Mr. Nitesh Bansal (DIN: 10170738) for the office of Managing Director and Chief Executive Officer of the Company, for consideration at the AGM scheduled to be held on Wednesday, June 21, 2023 at 09:30 A.M. IST through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM").

The Board of Directors in its meeting held on May 30, 2023, on the recommendation of the Nomination, Remuneration and Compensation Committee, appointed Mr. Nitesh Bansal, as Managing Director & Chief Executive Officer of the Company, subject to approval of the shareholders in their ensuing AGM and other statutory approvals, if required.

The aforesaid proposal for appointment of Mr. Nitesh Bansal (DIN: 10170738) would be included in the remote e-voting facility commencing on Saturday, June 17, 2023 at 09:00 A.M. and ending on Tuesday, June 20, 2023 at 5:00 P.M. and in the e-voting during the AGM.

As the Notice under Section 160 of the Act was received subsequent to the issue of the Notice of the AGM of the Company, an addendum to the Notice of the AGM has been circulated electronically to the members to whom the Notice of the AGM has been sent, in terms of the provisions of the Companies Act, 2013. For those who have become members of the Company after the Notice of the AGM has been sent, the Notice of the AGM and the addendum to the Notice is available on <https://www.rsystems.com/investors-info/annual-reports/>.

This addendum to the notice of AGM shall form integral part to the Notice of AGM dated May 10, 2023 circulated to the members of the Company.

By Order of the Board  
For R Systems International Limited  
Bhasker Dubey  
(Company Secretary & Compliance Officer)

Date : June 01, 2023  
Place : NOIDA

**HDFC MUTUAL FUND**  
BHAROSA APNO KA  
**HDFC Asset Management Company Limited**  
A Joint Venture with Abrdn Investment Management Limited  
CIN: L65991MH1999PLC123027

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676  
e-mail: [hello@hdfcfund.com](mailto:hello@hdfcfund.com) • Visit us at: [www.hdfcfund.com](http://www.hdfcfund.com)

**NOTICE**

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, the Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund") has approved the following Distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options in the below-mentioned Scheme / Plan(s) / Option(s) of the Fund and has fixed Tuesday, June 06, 2023 (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same as given below:

Name of the Scheme / Plans / Options	Net Asset Value ("NAV") as on May 31, 2023 (₹ per unit)	Amount of Distribution (₹ per unit)	Face Value (₹ per unit)
<b>Plans launched under HDFC Fixed Maturity Plans ("FMP") - Series 30:</b>			
HDFC FMP 3360D March 2014 (1) - Series 30 - Direct Option - Normal IDCW Option	18.6567	Entire distributable surplus at the time of maturity	10.0000
HDFC FMP 3360D March 2014 (1) - Series 30 - Direct Option - Quarterly IDCW Option	10.1259		
HDFC FMP 3360D March 2014 (1) - Series 30 - Regular Option - Normal IDCW Option	18.4179		
HDFC FMP 3360D March 2014 (1) - Series 30 - Regular Option - Quarterly IDCW Option	10.1160		

**Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.**

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Funds / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme on the Record Date.

Unit holders are advised to note that for redemptions and IDCW declared with effect from January 13, 2023, as per amended SEBI regulations, payout will be done only through electronic mode(s), even where a Unit holder has opted to receive physical instruments. Thus, payment of such amounts shall be made through physical instruments only in exceptional circumstances for reasons to be recorded by the AMC. Accordingly, unit holders who have opted for / have earlier received physical instruments are requested to update their bank account details by / sending us a copy of a cancelled cheque of first / sole holder's bank account.

All updations of PAN, KYC, email address, mobile number, nominee details, etc. should immediately be forwarded to the Investor Services Centers of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form). Unit holders are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For HDFC Asset Management Company Limited  
(Investment Manager to HDFC Mutual Fund)

Place : Mumbai Sd/-  
Date : June 01, 2023 Authorized Signatory

**MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.**

## भारत-नेपाळ संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्नशील

### पंतप्रधान मोदींचे

### आश्वासन

#### पीटीआय, नवी दिल्ली

**भारत आणि नेपाळ** यांच्या संबंधाने हिमालयाची उंची गाठावी यासाठी प्रयत्न करत राहू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल 'प्रचंड' यांच्याबरोबरच्या चर्चेनंतर दिले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये गुरुवारी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या वेळी दोन्ही देशांमधील सीमावाद आणि इतर प्रश्न सोडवण्यावर एकमत झाले. निवेदनामध्ये मोदी यांनी नमूद केले की, भविष्यामध्ये दोन्ही देशांतील संबंध सुदृढ करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. गुरुवारी दोन्ही नेत्यांनी

संयुक्तरीत्या काही प्रकल्पांचे दूरस्थ पद्धतीने उद्‌घाटन केले आणि काही प्रकल्पांची पायाभरणी केली. तसेच भारत आणि नेपाळदरम्यान काही कारारांवर सह्या करण्यात आल्या. त्यामध्ये सीमापार पेट्रोलियम पाइपलाइन, संयुक्त चेकपोस्ट उभारणे आणि जलविद्युत ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवणे यांचा समावेश

## तृतीयपंथीयांना वसुली करताना अटक

## लोकसत्ता प्रतिनिधी

**नागपूर** : गिट्टीखदानच्या प्रेरणानसरातील आठवडी बाजारात दुकानदारांकडून अवैधरित्या वसुली करीत असलेल्या दोन तृतीयपंथीयांसह तिघाना पोलिसांनी अटक केली. प्रवीण राजू भोयर उर्फ पावल ऐश्वर्या गर्जभिये (२६), नवनीत अनिल वालदे उर्फ आरोही ऐश्वर्या गर्जभिये (२५) दोन्ही रा. मानकापूर आणि ऑटोचालक धीरज अमर सोनटक्के (२५) रा. सुगतनगर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

## अल्पवयीन प्रेमीयुगलाचे मारहाणीच्या भीतीने पलायन

## लोकसत्ता प्रतिनिधी

**नागपूर :** अकरावीचा समीर आणि दहावीची स्मिता (काल्पनिक नाव) दोघांचेही एकमेकांवर जीवापाड प्रेम. दोघेही फुटाळ्यांवर भेटले. भावी संसाराच्या गणपट्या रांगल्या आणि सायंकाळ झाली. काळजीपोटी भावाने बहिणीला फोन केला. बहिणीने फोन कट करण्याऐवजी चुकून उचलदम गेला. दोघांच्या संसाराच्या भविष्याबाबत नियोजन भावाने एकले. ही बाब प्रेमीयुगलाच्या लक्षात आली. आता घरी गेल्यावर मारहाण होणार या भीतीपोटी दोघेही पळून गेले. मानवी तस्करी विरोधी पथकाने दोघांनाही मध्यप्रदेशातून ताब्यात घेतले.



नेपाळ हा भारतासाठी नेहमी प्राधान्यक्रमावरील देश राहिला आहे, असे आश्वासन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी नेपाळच्या पंतप्रधानांना दिले. पंतप्रधान पुष्पकमल प्रचंड यांनी राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. त्या वेळी दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे राष्ट्रपतींनी त्यांना सांगितले.

## राष्ट्रपतींकडून प्रचंड यांचे स्वागत

नेपाळ हा भारतासाठी नेहमी प्राधान्यक्रमावरील देश राहिला आहे, असे आश्वासन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी नेपाळच्या पंतप्रधानांना दिले. पंतप्रधान पुष्पकमल प्रचंड यांनी राष्ट्रपती भवनमध्ये जाऊन राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली. त्या वेळी दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे राष्ट्रपतींनी त्यांना सांगितले.

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यानचे

## देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

देश

</